

लॉकडाऊन मधील कालावधीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस मार्फत मोफत प्रवास व स्थलांतरित मजुरांना परराज्यात पाठविण्यासाठी व राज्यातील स्थलांतरित मजुरांना परत आणण्यासाठी श्रमिक रेल्वे तिकीटाचे शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून भरण्याबाबत --- सुविधेस मुदत वाढ देण्याबाबत...

### महाराष्ट्र शासन

### महसुल व वन विभाग

शासन पुरकपत्र क्रमांक : डीएमयु-२०२०/प्र.क्र.९२/आव्यप्र-१

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक : १७.०५. २०२०

- संदर्भ : १) शासन निर्णय, क्रमांक : डीएमयु-२०२०/प्र.क्र.९२/आव्यप्र-१,  
दिनांक ९.५.२०२० व शासन पुरकपत्र, दिनांक ९.५.२०२०  
२) शासन निर्णय, क्रमांक : डीएमयु-२०२०/प्र.क्र.९२/आव्यप्र-१,  
दिनांक १०.५.२०२०

### शासन निर्णय

संदर्भाधीन क्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये लॉकडाऊन मधील कालावधीत राज्यातील मजुरांना त्यांच्या मुळगांवी जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस मार्फत मोफत प्रवास करण्याची सुविधा विहित अटी व शर्तीवर देण्यात आली आहे.

२. तसेच संदर्भाधीन क्रमांक २ येथील शासन निर्णयान्वये लॉकडाऊन मधील कालावधीत परराज्यातील स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात परत जाण्यासाठी व परराज्यात असणारे राज्यातील स्थलांतरित मजुरांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी श्रमिक रेल्वे तिकीटाचे शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

३. उपरोक्त दोन्ही सुविधांची मुदत दिनांक १७ मे, २०२० पर्यंत अंमलात राहिल अशा सूचना संदर्भाधीन शासन निर्णयामध्ये देण्यात आलेल्या आहेत.

४. आता या शासन निर्णयान्वये वरील दोन्ही सुविधांची मुदत ३१ मे, २०२० पर्यंत वाढविण्यात येत आहे.

५. या व्यतिरिक्त संदर्भाधीन शासन निर्णयातील व शासन पुरकपत्रातील इतर सर्व अटी व शर्ती जशास तशा लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

*Ajmal*  
( अजाय महता )

मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.

२. मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा. विरोधी पक्ष नेता (विधानसभा/विधान परिषद), विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
४. महाराष्ट्र विधानमंडळाचे सर्व सन्माननीय विधान सभा/विधान परिषद सदस्य.
५. मा.मंत्री / राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव.
६. अपर मुख्य सचिव ( वित्त ), मंत्रालय, मुंबई.
७. अपर मुख्य सचिव /प्रधान सचिव /सचिव,सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग,मंत्रालय,मुंबई.
८. सर्व विभागीय आयुक्त.
९. सर्व पोलीस आयुक्त/ पोलीस अधिक्षक.
१०. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई.
११. सर्व जिल्हाधिकारी.
१२. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) १/२, महाराष्ट्र, मुंबई/नागपूर.
१३. महालेखापाल (लेखा परिक्षा) १/२,महाराष्ट्र,मुंबई/नागपूर.
१४. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
१५. अधीदान व लेखा अधीकारी, मुंबई.
१६. मा. मंत्री(मदत व पुनर्वसन) यांचे खाजगी सचिव,मंत्रालय, मुंबई.
१७. मा. राज्यमंत्री (मदत व पुनर्वसन) यांचे खाजगी सचिव,मंत्रालय, मुंबई.
१८. वित्तीय सल्लागार व सहसचिव,मदत व पुनर्वसन प्रभाग,मंत्रालय, मुंबई.
१९. कार्यासन अधिकारी (म-११), मदत व पुनर्वसन प्रभाग, मंत्रालय, मुंबई.
२०. वित्त विभाग (कार्यासन व्यय-१/अर्थ-६),मंत्रालय, मुंबई.
२१. निवड नस्ती (कार्यासन- आव्यप्र-१).